

Date: 23.01.2021

To,  
The Bombay Stock Exchange (BSE) Ltd.  
Corporate Services Department,  
Phiroze Jeejeebhoy Tower,  
Dalal Street, Fort,  
Mumbai –400001

BSE Scrip Code – 511048

**Subject: Notice of Board Meeting – Publication in Newspaper pursuant to Regulation 47 of SEBI (LODR), 2015**

Dear Sir/Madam,

This is to inform you that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, 30<sup>th</sup> January, 2021 to consider the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended 31<sup>st</sup> December, 2020.

Further pursuant to Regulation 47 of the SEBI (LODR), 2015 please find enclosed herewith, the Notice of the Board Meeting published in “Active Times” (English Newspaper) and “Mumbai Lakshadeep” (Marathi Newspaper) on 23<sup>rd</sup> January 2021.

This for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,  
For Kusam Electrical Industries Ltd.



CS Amruta Lokhande  
Company Secretary & Compliance Officer





Mumbai: Man held for selling fake essential services ID cards for railway passes

**Mumbai** The Mumbai Police's Cyber department has arrested a fraudster who helped people get season tickets through fraudulent means for railway travel in local trains.

While cyber patrolling, sleuths from the cyber department found that advertisements were being circulated on social media platforms with a person's number to be contacted. The advertisement said that whoever needed a railway season ticket to travel in local trains should contact the below mentioned number. Railways, due to the Covid-19 pandemic, has still not resumed local trains services for the public except for those working in essential services and those who have been allowed by state government and railway authorities to travel. Taking advantage of this, the arrested man was involved in making fake identity cards for those seeking season tickets to make quick money. Fraudsters make fake identity cards of various essential categories like pathology labs, government agencies, municipal authorities and offices, government contractors, hospitals and various others. Once these ID cards are produced at the railway ticket counters, railways officials issue the season ticket for travel. Cyber department officials from Mumbai police sent a decoy and asked him to contact the mentioned number in advertisement. The person who had given the advertisement was identified as Shiva Mishra, a resident of Badlapur in far off Central suburbs. When Mishra came to deliver the fake identity card, he was arrested.

Telangana to implement 10 per cent quota for EWS

**Hyderabad** The Telangana government has decided to implement 10 per cent reservation to the Economically Weaker Sections (EWS) in the state, Chief Minister K. Chandrasekhar Rao announced on Thursday. He said a high-level review meeting will be held in the next two to three days on the matter and appropriate orders will be issued.

"There is a need to implement 10 per cent reservation in jobs and education to those economically weaker classes. We have decided to implement 10 per cent reservations to the EWS while continuing the reservations to those who are already enjoying the benefit as it is," he said.

"As on date in the state, 50 per cent reservations are being implemented to the weaker sections. With 10 per cent reservations to the EWS, the reservation percentage will be 60 per cent," he added.

It was in 2019 that the Centre had announced 10 per cent quota for EWS but the Telangana government had not taken a decision to implement it in the state. The Narendra Modi government had told the Supreme Court early this month that the decision to implement the 10 per cent quota for the economically weak sections in states lie with the state governments. The Union Ministry of Social Justice and Empowerment stated this in response to a petition seeking the implementation of the quota in Tamil Nadu and Karnataka. The Telangana legislature in 2017 had already passed a bill enhancing Reservation for Muslims from four per cent to 12 per cent and for Scheduled Tribes (STs) from six per cent to 10 per cent.

The state had requested the Centre to amend the Constitution to relax 50 per cent upper limit for quota to all sections as prescribed by the Supreme Court. Despite repeated demands by the Chief Minister, the Centre did not agree to the proposal.

India lodges protest with Sri Lanka over death of fishermen

**New Delhi** India on Thursday lodged a strong protest with Sri Lanka over the death of three Indian fishermen in a collision between their vessel and a naval craft of the island nation, and said steps should be taken



to ensure that such incidents do not recur. The Ministry of External Affairs said a strong demarche was made to Sri Lanka's Acting High Commissioner here while the Indian envoy in Colombo also lodged a protest with the country's foreign ministry. "We are shocked at the unfortunate loss of lives of three Indian fishermen and one Sri Lankan national following a collision between their vessel and a Sri Lankan naval craft," the MEA said in a statement. The fishermen were from Tamil Nadu and they had set out for fishing on January 18. "Our strong protest in regard to this incident was conveyed by our High Commissioner to the Sri Lankan Foreign Minister today," the statement said. It further said, "A strong demarche was also made to the Sri Lankan Acting High Commissioner in New Delhi." The MEA said India expressed "deep anguish" over the incident and emphasised the need to deal with issues pertaining to fishermen in a humanitarian manner.

**NESCO LIMITED**  
Regd. Off. Of the Company NSE ESTATE  
W.E. HIGHWAY, Goregaon (East), Mumbai-400063

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that the certificate (s) for the under mentioned Securities of the company has/have been lost/stolen and the holder(s) of the said securities/applied to the Company to issue duplicate certificate(s).

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate (s) without further intimation.

Name of the Holder: ARVIND DAMODAR BHAYANI  
Folio No.: 011174  
Kind of Securities & Face Value: Equity Rs.2/-  
No. of Securities: 100  
Distinctive Nos.: 69213206-69213305  
Certificate Nos.: 1090  
Place: Mumbai  
Date: 23/01/2021

ARVIND D.BHAYANI

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that **MRS. NEETA JAGDISH DEDHIA** is the legal owner of the Flat No. B/304 (previously numbered as 12B), in "B" Wing, on 3rd Floor, in the Society Known as Shree Krishna Co. Op. Hsg. Soc. Ltd., Chhatrapati Shivaji Road No. 2, Jaya Nagar, Matru Chhaya College East, Dahisar East, Mumbai - 400 068, hereinafter referred to as "THE SAID FLAT" and holding all rights, title and interest in respect of the said Flat and alongwith shares as issued by Shree Krishna Co. Op. Hsg. Soc. Ltd., (The said Society). That Originally Builder Agreement Between **M/S. JAYASHREE BUILDERS & CONTRACTORS PVT. LTD., (Builder) and MRS. SULOCHANA NAMDEV MAIN (Purchaser)** on dated 02/10/1998, which is duly paid stamp duty under Amnesty Scheme No. AS/46343/1995 Dated 10.06.1997, which has been misplaced and/or not traceable. Any person or persons having any claim, right, title or interest against any said Flat, alongwith shares or any part thereof by way of Sale, mortgage (equitable or otherwise), exchanging, transfer, inheritance, lease, easements, tenancy, lien, license, gift, bequest, trust, maintenance, possession, encumbrance or any attachment charge under any statutory laws or otherwise howsoever are requested to make the same known in writing along with the supporting documents or any evidence to the address given below within the period of **14th day** from the date of publication hereof, failing which the property will be declared as free from all encumbrances without reference to any such claims and the same if any will be deemed to have been waived or abandoned.

**SCHEDULE OF THE PROPERTY**

All That Flat No. B/304 (previously numbered as 12B), in "B" Wing, on 3rd Floor, in the Society Known as Shree Krishna Co. Op. Hsg. Soc. Ltd., Chhatrapati Shivaji Road No. 2, Jaya Nagar, Matru Chhaya College East, Dahisar East, Mumbai - 400 068, lying & being on land bearing C.T.S. Nos. 1364, 1316, 1315, of Village Dahisar & Taluka Borivli, M.S.D.

Place: Mumbai Contact: 23-01-2021, Adv. Jagruti R. Bhishe (Advocate, High Court), Chamber: A-202, Chandresh Nandan Lodha Complex, Mira Bhayander Road, Near Flyover Bridge, Mira Road (East), Thane - 401107.

**NOTICE**

Notice is given to public at large that Mrs. Gauri Devadatta Lad has purchased flat no. 54 on the fifth floor of the society known as Orchid's Madhumalati Co-Operative Housing Society Ltd., Orchid's Complex, Majiwade, Thane (West) - 400601, from Mrs. Manisha Madhav Acharya under an agreement for sale dated 08<sup>th</sup> September 2010 executed between the parties and registered under doc. no. TNN - 1 - 7246 - 2010 dated 08/09/2010. We have been informed by the said member/purchaser in writing that the original share certificate bearing sr. no. 22 having shares no. 106 to 110 has been lost / misplaced and not traceable and requested the society to issue duplicate share certificate and transfer the shares in the name of Mrs. Gauri Devadatta Lad, the purchaser of the said flat and the society is considering the request.

Any person having any objection for or having possession of or having any knowledge of the same or having any claim, right, title or interest in the said flat may contact in writing to the undersigned within 7 days from the date of publication of the notice, with their full name address, contact number, with nature of their claim on the following address, failing to which the society will consider the request for the issuance of duplicate share certificate to the said member.

Sd/- Secretary  
Orchid's Madhumalati CHS Ltd., Orchid's Complex, Majiwade, Thane (W) 400601

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that Shri Dharmendra D. Sharma and Smt. Jyoti D. Sharma are owners of Flat No. 202, Near Rajlaxmi CHS. Ltd, Near Cross Garden, Bhayander (West), Dist.; Thane - 401 101. However Shri Shri Dharmendra D. Sharma and Smt. Jyoti D. Sharma, owners of the flat, intends to sell their said flat.

Any person/s having any claim shall file an objection in writing along with documentary evidence at Flat No.208, Shastrinagar - 3A, Dr. Ambedkar Road, Bhayander (West) Dist. Thane - 401 101 within 14 days from the date of this notice, failing which it shall be assumed that no any person/s has any claim whatsoever on the said flat, of which please take a note.

Poonam B. Talwar  
Advocate, High Court

**PUBLIC NOTICE**

Take Notice that our clients

(1) **GEETADEVI SATYANARAYAN AGRAWAL** residing at Room No. B-08, 117, Charkop (1) Sai Dham CHS. LTD., RSC Road No. 17, Sector 01, Charkop, Kandivali-West, Mumbai-400067

(2) **SAROJ SATYANARAYAN AGRAWAL** residing at Flat No. A-303, Panchvati-1, Raheja Township, Near Dindoshi Police Station, Malad-East, Mumbai-400097

(3) **ARUNA SATYANARAYAN AGRAWAL** residing at Room No. B-08, 117, Charkop (1) Sai Dham CHS. LTD., RSC Road No. 17, Sector 01, Charkop, Kandivali-West, Mumbai-400067

(4) **SANTOSH SHRIKRISHAN PRAHALADKA** residing at Flat No. 304, Building No. 01, Shish Mahal, Cabin Road, Near Radha Krishna Mandir, Venkateshwar Nagar, Bhayander-East, Thane-401105

(5) **VIJAY JAYKUMAR AGRAWAL** residing at Flat No. A-303, Panchvati-1, Raheja Township, Near Dindoshi Police Station, Malad-East, Mumbai-400097

(6) **AMAR PAWAN AGRAWAL** residing at Flat No. B-08, 117, Charkop (1) Sai Dham CHS. LTD., RSC Road No. 17, Sector 01, Charkop, Kandivali-West, Mumbai-400067

(7) **MAHADI V SARAF** residing at A-402, Mahaavir Heritage, Plot G 3, Near Hide Park, Sector 35 G, Kharghar, Rajghar, Maharashtra-410210.

(8) **KAVITA JIGAR SHAH** residing at A/101, Achalgrini, 150 Feet Road, Near Maxus Mall, Padmawati Nagar, Bhayander (West), Thane-401101

(9) **SONALI RAJ MANDHANA** residing at 401, Vinit Apartment, Gomes Street, Station Road, Bhayander (West), Thane-401101

(10) **POOJA ANKIT JAIN** residing at 2A/304, White Lotus CHS LTD., Deepak Hospital Lane, Near Gorgan Hospital, Mira Road (East), Thane-401107.

Has instructed me to invite objections in respect of

Room No. B-08, 117, Charkop (1) Sai Dham Co-operative Housing Society Limited, RSC Road No. 17, Sector 01, Charkop, Kandivali-West, Mumbai-400067

SHRI SATYANARAYAN HARIRAM AGRAWAL is member of Charkop (1) Sai Dham Co-operative Housing Society Limited, who died on 23-10-2015 leaving behind above-mentioned legal heirs only.

All the above mentioned legal heirs mutually agreed to sale the "Room No. B-08, 117, Charkop (1) Sai Dham Co-operative Housing Society Limited, RSC Road No. 17, Sector 01, Charkop, Kandivali-West, Mumbai-400067" to the buyer Mr. RAJARAM MARUTI JADHAV, residing at ROOM No. 11, PLOT No. 119, TEJASVI CHS. LTD., NEAR CAPSUL COMPANY, CHARKOP, SECTOR-1, KANDIVALI-WEST, MUMBAI (SUB URBAN), MAHARASHTRA-400067.

Any person or persons having any legal heirs, rights, titles, claims and interest in the said land property and/or any part thereof by way of sale gift, conveyance, exchange, mortgage, charge, lease, lien, succession and/or in any manner whatsoever should intimate the same to undersigned in writing along with supporting documents within 15 days from the date of publication of this notice at the address provided hereunder.

In case no objection is received within the aforesaid time period, it shall be presume that there are no claimants to the said Room properties which please take a note.

Sd/-  
**D. P. RATHOD**  
[Advocate, High Court]  
Shop No.24, Opp. Alka Vihar Hotel, Old New Era Cinema Compound, S. V. Road, Malad (West), Mumbai-400064.  
AND  
Chairman/Secretary,  
Charkop (1) Sai Dham Co-operative Housing Society Limited, RSC Road No. 17, Sector 01, Charkop, Kandivali-West, Mumbai-400067  
Place : Mumbai.  
Date : 23/01/2021

**NOTICE**

Notice is hereby given that Shri Dharmendra D. Sharma and Smt. Jyoti D. Sharma are owners of Flat No. 202, Near Cross Garden, Bhayander (West), Dist.; Thane - 401 101. However Shri Shri Dharmendra D. Sharma and Smt. Jyoti D. Sharma, owners of the flat, intends to sell their said flat.

Any person/s having any claim shall file an objection in writing along with documentary evidence at Flat No.208, Shastrinagar - 3A, Dr. Ambedkar Road, Bhayander (West) Dist. Thane - 401 101 within 14 days from the date of this notice, failing which it shall be assumed that no any person/s has any claim whatsoever on the said flat, of which please take a note.

Poonam B. Talwar  
Advocate, High Court

**PUBLIC NOTICE**

This is to declare that following Flat No. 401 is desired for sale by my client. And his first original registered agreement's original receipt is misplaced so for the title clearance he has published this notice. **The Flat No. 401 on Fourth Floor, A-Wing, Building No. 02 and admeasuring about 615 Sq.Ft. (57.15 Sq.Mtrs.)** Saleable area (Inclusive area Balconies) of building known as "SARVODAYA TRILOK BUILDING No. 2" CHS Ltd., Situated Near Laxmi Park, Kanchangaon, Thakurli (East), Tal. Kalyan, Dist. Thane, bearing Old Survey No. 86 PT, New Survey No. 101 PT, Hissa No. 1, 2, 3, of Mouje Kanchangaon, Tal. Kalyan, Dist. Thane and within the limit of Kalyan Dombivli Municipal area hereinafter called the said shop.

(1) Originally the above mentioned Flat No. 401 has been purchased by **MRS. POOJA UMESH JESWANI & MR. UMESH HARIRAM JESWANI** from **M/S. EKTA LAND DEVELOPER**, vide Agreement for sale dated 03/03/2013 and registered with Sub-registrar Kalyan-3 on 03/04/2013 under document No. 1523/2013.

(2) Thereafter **MR. SHEKHAR PRAKASH JAGTAP & LATA JAGTAP** have purchased the said Flat No. 401 from **MRS. POOJA UMESH JESWANI & MR. UMESH HARIRAM JESWANI** vide Agreement or Sale dt. 24/11/2020 and registered with Sub-Registrar Kalyan-3 on even date under Document No. 8238/2020.

The above original Agreement No. 1's Original Receipt & Index-II of was misplaced and complaint lodged in **Tilak Nagar Police Station, Dombivli (East), Under Complaint No. 32/2020, Dt. 19/01/2021**. So any one having above agreement and having any claim, lease, mortgage for above referred **Original Receipt & Index-II**. Please inform within 14 days from the publication of this notice to Advocate & Notary Mr. S. V. Tarte, Ground Floor, Arihant Puja CHS Ltd., Near Tarte Plaza, Gandhi Nagar, Dombivli (East) 421204, Tal. Kalyan, Dist. Thane. If nobody have found or claimed above mentioned shop within a **notice period** then we will proceed and sure that nobody have any claim, mortgage, or lease and sale deed in respect of above shop and then suppose that the title of the said shop is cleared and marketable.

Place : Dombivli,  
Date : 21/01/2021

Sd/-  
**S.V. Tarte**  
Advocate & Notary

**PARSHARTI INVESTMENT LIMITED**  
Regd. Office : 3, National House, 1st Floor, 27, Raghunath Dadaji Street, Fort, Mumbai - 400 001.  
Email : parsharti\_investment@rediffmail.com Website : www.parshartiinvestment.com CIN : L3300MH1992PLC069558

**UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020**

Particulars	Three Months Ended		Nine Months Ended		Year ended		Rs. in Lakhs
	31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2019	31.12.2019	31.03.2020	
	(Reviewed)	(Reviewed)	(Reviewed)	(Reviewed)	(Reviewed)	(Audited)	
Total Income from Operations (net)	5.20	1.90	7.31	8.90	13.50	19.76	
Net Profit/ (Loss) from ordinary activities after tax	7.41	0.60	3.01	3.09	3.62	(12.60)	
Net Profit/ (Loss) for the period after tax	7.41	0.60	3.01	3.09	3.62	(12.60)	
Other Comprehensive Income/(Loss) Net of Tax							
a. Fair Value Measurement difference	0.55	(0.01)	(1.18)	0.24	(6.80)	0.02	
Total Comprehensive Income/(Loss)	7.96	0.59	(0.17)	3.33	(3.18)	(12.58)	
Equity Share Capital							
(Face Value of Rs.10/- each)	335.73	335.73	335.73	335.73	335.73	335.73	
Earnings Per Share (of Rs.10/- each)							
Basic and Diluted :	0.24	0.02	0	0.10	(0.09)	(0.37)	

Note: The above is an extract of the detailed format of Quarter & nine months results for December 31, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the result for December 31, 2020 is available on the Stock Exchange Website of BSE (<http://bseindia.com>).

Place : Mumbai  
Date : 22.01.2021

For & on behalf of Board of Directors R. D. Goyal  
Whole time Director DIN : 00184657

**PUBLIC NOTICE**

Be it known to the general public that My Client **Pratullabhai Bhatnagar Shah** residing at 603-Hakapuri C. H. S. Ltd., Akurli 'X' Road, Kandivali (East), Mumbai: 400101. Maharashtra has Disowned her Son **HEMANG BHUPATBHAI SHAH** from her all Movable and Immovable properties and severed her relationship with him as a result of suffering and harassment due to his unsocial, aggressive, and inhumane act and behavior, if anybody keeps any relation or deals with him in any manner in past, or at present or in future financial (socially whatsoever, he/they will be doing solely at his/her own risk and consequences and my client shall not responsible for the own anyone act of terms of financial, legal on the ground of old relationship of my client with HEMANG BHUPATBHAI SHAH.

Place : Mumbai. Date : 23/01/2021.  
Sd/- **D. P. RATHOD** (Advocate, High Court)  
Shop No.24, Opp. Alka Vihar Hotel, Old New Era Cinema Compound, S. V. Road, Malad [west], Mumbai-400064.

**NOTICE**

Notice is hereby given that my client **MR. VINAYAK SHANTARAM PALANDE** is intending to sell dispose of his ownership Flat No. 20, 6th Floor, Shree Mira Co-operative Housing Society Ltd., Akurli Road, Kandivali (East), Mumbai-400 101 (the said Property) to the prospective Purchaser.

My client declares that **MRS. NANDA VINAYAK SHANTARAM PALANDE** was the Joint owner of the said Property along with my client **MR. VINAYAK SHANTARAM PALANDE**. That the said **MRS. NANDA VINAYAK PALANDE** died intestate at Mumbai on 01.02.2011 leaving behind her, her Son, a Daughter and her husband as her only legal heirs and successors. And as such the name of **MR. VINAYAK SHANTARAM PALANDE** was endorsed as the sole owner of the above said Flat along with all appurtenant rights in respect thereof in the records of Society.

All/any person/s having any right, title, demand or claim of any nature whatsoever in respect to the above or the said property or any part thereof by way of inheritance, sale, exchange, release, lease, lien, possession, attachment, lis pendens, mortgage, partnership, charge, gift, encumbrance or otherwise howsoever and of whatsoever nature is / are hereby requested to make the same known with copies of all supporting documents to the undersigned within 14 (fourteen) days of publication of this notice, failing which any such claim/claims, if any of such person/organization/firm shall be deemed to have been waived and not binding on our clients and our clients may proceed on the basis of the title of the said property marketable and free from all encumbrances.

For The Legal Solutionz + Sd/-  
**MRS. HETAL R. CHOTANI**  
Partner / Advocate

Date: 22.01.2021

**NOTICE**

**TATA CHEMICALS LIMITED**

Registered Office: Bombay House, 24, Horni Mody Street, Fort, Mumbai-400001.

**NOTICE** is hereby given that the certificates for the undermentioned securities of the company has/have been lost/mislead and the holders of the said securities /applicants has/have applied to the company to issue duplicate certificates. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificates without further intimation.

Names of holders and if, holders, if any	Kind of Securities and face value	No. of Securities	Distinctive numbers
<b>Shantaben Khatri &amp; Girish Khatri</b>	<b>Equity Shares of Rs 10/- each</b>	<b>50</b>	<b>149552170 to 149552219</b>

Place : Mumbai  
Date : 23/01/2021

Name of holder/ Applicant  
**Mrs. Shantaben Khatri**

**Public Notice**

Notice is hereby given that our client **Mr. Anand Subrata Rao** had purchased Flat No. 206 on the 2nd Floor in Building No. 2 of Padmavati Estate, built-up area admeasuring about 726 Sq.Fts (67.47 Sq.Mtrs) being, lying and situate at Village Kalher, Taluka Bhiwandi, Dist. Thane vide Registered Agreement for Sale, Doc. No. BVD-3/52/2016, Dt. 02/05/2016. Now our client has lost the aforementioned document. Hence if anybody finds the same or any persons having any claim by way of right, title, interest or whatsoever are hereby requested to make the same known in writing with supportive proofs to the undersigned at our office address within 15 days from the date hereof otherwise the said property shall be deemed to free of any encumbrance and claims if any shall be considered as waived. Any claims after said period shall be considered as null and void.

Signature/-  
**Adv. Sandhya V. Bhoir**  
Address: 47, Gala No. 1 & 2, Ground Floor, Siddhivinayak Apartments, Near Aniket Zerox, Opp/ Municipal Corporation, Kap Ali, Bhiwandi, Dist. Thane - 421302

**PUBLIC NOTICE**

Notice is given on behalf of my client **MRS. SHEHNAZ BIBI MOHAMMED ZADA KHAN**, That the Property as more particularly describe in the Schedule hereunder, which is held by **LATE. MOHAMED ZADA BAJODE KHAN** (died on 15.05.2009) leaving behind him the following surviving legal heirs:

Sl.No.	Name of the Legal heir	Relation with Deceased
1	Shehnaz Bibi Wd/o. Mohammed Zada Khan	Wife
2	Shahida W/o Shehbaz Shaikh D/o Mohammed Zada Khan	Daughter
3	Mohammed Imran S/o Mohammed Zada Khan	Son
4	Zahida W/o Shaikhat Ali Khan D/o Mohammed Zada Khan	Daughter
5	Mohammed Ejaz S/o Mohammed Zada Khan	Son

It is hereby given that the Public Notice that my client **MRS. SHEHNAZ BIBI MOHAMMED ZADA KHAN** being the legal heir / representative and next to kin of the deceased is willing to sell the said property to Mrs. Noorjahan Ayyub Sirkot, more particularly described in the schedule hereunder written, Therefore any person's having any claim in respect of the above referred property or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub-tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust right of prescription or pre-emption or under any Agreement or other disposition or under any decree, order or Award otherwise claiming, howsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned Advocate Mr. N. A. Patel (Mob: 9869 428 278) at Office No. 13, Building No. 4, Darul Falah Colony, Kausa, Mumbai, Thane - 400612, within a period of 14 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person's will deemed to have been waived and/or abandoned.

**Sd/-**  
All that piece and parcel of Flat No. A-603, 6th Floor, Blue Star Co-operative Housing Society Ltd., Nathani Complex, Near Millennium Hospital, Kausa, Dist. Thane - 400612, admeasuring area 805 sq.ft. (built-up), land bearing Survey No. 109, Hissa No. 1 at Village : Kausa, Tal. & Dist. Thane, within the limits of Thane Municipal Corporation and in the Registration District and Sub-District Thane.

**Sd/-**  
**N.A. PATEL**

**Public Notice**

Notice is given to all the public that the second owner of the property of flat no .201; second floor ad measuring area 441.50 square feet carpet in the society Maruti Vandan Co-operative Housing Society which residing on Survey No. 97, Hissa No. 07 (p) Plot No. 13 at District-Thane : Sub District Ambemath mouje Belavali was died as on 22nd June 2017 and he was not doing nomination of the said property in the society or his fifty percent share in the said property wants to transfer on his nominee wife or first owner of the property and society starts work for the same. So if anybody have claim right or nomination rights on the said property please contact to the below mentioned address within 15 days from the date of the publish this notice with sufficient evidence of paper. If no body claim within 15 days then share of late Shri. Sushil Bannadhar Tiwari is transfer on the name of Smt. Padmini Sushil Tiwari as a wife nominee or first owner of property and afterwards no claim or right or nomination will be consider and claimant have no right so this notice publish .

Chairman / Secretary,  
**Maruti Vandan Co-operative Housing Society**  
Belavali, Badlapur.  
Mahalaxmi Associates  
Authorised Representative or Legal consultant  
for Smt. Padmini Sushil Tiwari  
**Date : 23/01/2021.**  
**Place : Badlapur**  
09, Bipin Co-operative Housing Society, Gayatri Nagar, Badlapur (East) Tal.-Ambemath.

**Saturday 23 January 2021**

**To advertise in this Section Call : Manoj Gandhi 9820639237**

**FORM NO. URC.2**  
Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI (Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the companies (Authorised to Register) Rules, 2014)

Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application has been made to the Registrar at Mumbai that STAYFIT FOODS LLP a LLP may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares, or as a company limited by shares

The principal objects of the company are as follows:

- To carry on business of roasting of flax seeds, sunflower seeds and pumpkin seeds. Packing the roasted seeds and selling in Indian and export market. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at 903, ROYAL EMPIRE, T-37 SHASTRINAGAR, ANDHERI (WEST) MUMBAI-400053

Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at (address), within twenty-one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Dated this 22/01/2021

For STAYFIT FOODS LLP  
DINESH PAVANKUMAR JAIN  
DIN: 07205442

**PUBLIC NOTICE**

To Tirupati Developers, Borivli, West. Our Society, Sterling CHSL, Holy Cross Road, IC Colony, Borivli West,, had entered into a Development Agreement with you, dated 31st December 2011 and subsequently a supplementary agreement with you for redevelopment of our society property. Over the course of time you have seriously violated the two agreements on several counts and have diverted funds elsewhere and as a result the building is left incomplete and the members are homeless. We have issued several show cause notices to you but to no avail. As per our letter dated 17/11/2020, we had given you 30 days' notice period to rectify the defects but you have not complied. Under the above circumstances we would inform you that the said development agreement dated 31/12/2011, power of attorney mutually agreed upon, which was registered with the Joint Sub-Registrar, Borivli No. 7 MSD. Under serial No.BDR/116/83/2012 on 4th January 2012 also stands revoked and cancelled and the letter of license given to you to enter our premises stands cancelled and revoked. You are hereby called upon to refrain from acting on the said development agreement, power of attorney and letter of license. This is without prejudice to our rights to recover damages for the losses caused by you to our society and members. Date: 23-Jan-2021 Sterling Co-op housing Society LTD. Prashant Rao Chairman Rodney Crasto Secretary

**Happy Home Palace Co-Operative Housing Society Limited**

Model English School Road, Ramchandra Nagar, Gandhi Nagar Chowk, Dombivli (E), Tal. Kalyan, Dist.Thane

**Deemed conveyance public notice**

Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on **08/02/2021 at 03:00 p.m.**

Suhasini S. Samant, Dattatraya R. Samant, Sonali S. Samant, Sushilabai D. Samant, Palavi P. Desai, Rekha S. Patil, Satyajit S. Samant, Dombivli (E), M/s Happy Construction, a Partnership Firm Keerti Dhillwal, Mumbai, M/s Mayur Corprotion a Partnership Firm, Mumbai and those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the address mention below. Failure to Submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

If you can't attend hearing, you can mail your reply on Email id - [ddr.tna@gmail.com](mailto:ddr.tna@gmail.com), [ddr.tna20@gmail.com](mailto:ddr.tna20@gmail.com)

**Description of the property- Mauje:- Gajbhandan Patharli, Tal. Kalyan, Dist.-Thane**

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Total Area Sq.Mtr
82	82/95, 82/99	164, 168	853.00 Sq mtrs

**Place : First floor, Gavdevi Mandir, Near Gavdevi Maidan, Thane (W)**  
**Date : 18/01/2020**

Sd/-  
**Kiran Sonawane**  
Competent Authority & District DY. Registrar Co-op. Societies, Thane

**PUBLIC NOTICE**

**Notice** Notice is hereby given that, mentioned property in Schudule 'A' is 1) Trimbak Malliya Kalan, 2) Mandabai Arun Kalan, 3) Parvatibai Ramdas Kalan, 4) Pralhad Ramdas Kalan, 5) Pramod Ramdas Kalan, 6) Manisha Ramdas Kalyan, and 7) Sitabai Malliya Kalan, has executed on 10/12/2009, Development Agreement and Power of Attorney in favour of M/s. Soham Enterprises, Partnership Firm who are seized and possessed of and well sufficiently entitled to the under mentioned property and agreed to sell and transfer to our client the under mentioned property more particularly described in the schedule hereunder written. Any person or persons having any claim/objecton in respect of the said property or any part thereof including claim/objecton by way of sale, exchange, mortgage, gift, lien, trust lease, possession inheritance, easement, license, right of first refusal or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing along with the supporting documents to the undersigned at his below mentioned office address within 15 days from publication hereof, failing which claims if any shall be deemed to have been waived and/or abandoned.

**SCHEDULE OF PROPERTY 'A'**

All that piece and parcel of land at Village Sonarpada bearing Survey No. 102 Hissa No. 3/A ( Old Survey No. 129/3 Part) admeasuring 4500 Sq. Meters, lying and being in the Registration District and Sub-District of Kalyan, Tal. Kalyan, District Thane.

Add:- Off. 04, Nav Yashodhan CHS., R-62, M.I.D.C., Opp K.V. Pendharkar College, Dombivli (E), Tal. Kalyan, Dist. Thane, 421203 Mob : 9821250019

Sd/-  
**Mr. Shripad A. Bhosale**  
(Advocate)

**District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3)**  
**Competent Authority**  
**under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963,**  
**MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai- 400 051.**

Public Notice in Form XIII of MOF A (Rule 11(9) (e)) Before the Competent Authority  
**Application No. 08 of 2021**

The Secretary,  
**PARK WEST PREMISES CO-OP. SOC. LTD.**  
Plot No.5-6, Union Park, Union Park Road No.03, Khar (West), Mumbai 400 052 ..... Applicant

**Versus**

1) M/s. Park West & Co. Waterfield Road, Bandra (West), Mumbai- 400 050  
2) Ajitkumar Chakravarti  
3) Ms. Zama Chakravarti Address Not Available .....Opponents

**PUBLIC NOTICE**

1) Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents above mentioned.

2) The applicant has prayed for grant of Deed of Conveyance of Land bearing Plot No.5 and 6 of the Union Land building society Ltd. Private Scheme and being part of the portion of land bearing Survey No.18, Hiss No.2 and part of survey No.326A,322 and 289A and bearing No.2219 (5) and Street No. 33 E Chum and C.T.S.No.D/1111/34 (converted sq.ft. of 11,070 sq.ft.) and as per latest property card area been shown as 1287 sqyds. (11,583 sq.ft. per documents) has been shown at Village-Bandra, Taluka-Andheri District Mumbai suburban District of Mumbai in favor of the Applicant Society.

3) The hearing in the above case has been fixed on **01.02.2021 at 03.00 p.m.**

4) The Promoter/Opponent/s and their legal heirs if any, or any person/authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on **01.02.2021 at 03.00 p.m.** before the undersigned together with any documents, he /she / they want/s to produce in support of his /her objection/claim /demand against the above case and the applicant/s is / are advised to be present at that time to collect the written reply, if any filed by the interested parties.

5) If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the objection at issue/ application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance /declaration/ order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order/certificate/ judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.

By Order,  
**Sd/-**  
**For District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3), Competent Authority u/s 5A of the MOFA, 1963**



सरपंच पदाची  
आरक्षण  
सोडत २९  
जानेवारीला

नंदुरबार,  
दि.२२ : नंदुरबार  
जिल्ह्यातील  
अनुसूचित क्षेत्राबाहेर  
येणार्यात शहादा  
तालुक्यातील  
३५ व नंदुरबार  
तालुक्यातील ४१  
अशा एकुण ७६  
ग्रामपंचायतींच्या  
सरपंच पदाची  
आरक्षण सोडत  
तालुकास्तरावर २९  
जानेवारी २०२१ रोजी  
शहादा व नंदुरबार  
तहसिल कार्यालयात  
काढण्यात येणार  
आहे. नंदुरबार  
जिल्ह्यातील  
अनुसूचित क्षेत्रात  
समाविष्ट असलेल्या  
एकुण ५१९ ग्राम  
पंचायती व अनुसूचित  
क्षेत्राबाहेरील ७६ ग्राम  
पंचायती अशा एकुण  
५९५ ग्रामपंचायतीम  
धील महिला सरपंच  
पदाची आरक्षण  
सोडत ४  
फेब्रुवारी २०२१ रोजी  
सकाळी ११ वाजता  
जिल्हाधिकारी  
कार्यालय नंदुरबार  
येथील बिरसामुंडा  
सभागृहात  
काढण्यात येणार  
आहे. सदर आरक्षण  
हे १ एप्रिल २०२०  
ते ३१ मार्च २०२५  
या पाच वर्षाच्या  
कालावधीत सार्वत्रिक  
निवडणूका होऊन  
गठित होणार्या ग्राम  
पंचायतीसाठी लागू  
असणार आहे.

विद्यार्थी सेवा संघ माझगाव या संस्थेच्या वतीने करण्यात येणार शैक्षणिक वस्तूंचे वाटप

नाशिक, दि.२२  
(हिंदुस्थान समाचार) :  
माझगावच्या विद्यार्थी सेवा  
संघातर्फे डहाणू येथील  
आदिवासी पाड्यांना विविध  
वस्तूंचे वाटप करण्यात  
येणार आहे. आज या  
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी  
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा  
व ग्राहक संरक्षण मंत्री  
छगन भुजबळ यांची भेट  
घेतली व वाटप करण्यात  
येणाऱ्या वस्तूंची माहिती  
दिली. व संस्थेच्या एकूणच  
कार्यपद्धतीची देखील  
माहिती या संस्थेचे अध्यक्ष  
सुरेश शिवलकर यांनी मंत्री  
छगन भुजबळ यांना दिली.

**KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LTD.**  
CIN:L31909MH1983PLC220457  
Regd. off: G-17 Bharat Industrial Estate,  
T. J Road, Sewree (W), Mumba- 400 015.  
Tel -24124540 | Fax-24149659  
Email: kusammeco.acd@gmail.com  
Website: www.kusamelectrical.com

**NOTICE**  
Pursuant to Regulation 29 read with  
Regulation 47 of SEBI (LODR) Regulation,  
2015, Notice is hereby given that a Meeting  
of the Board of Directors of the Company will  
be held on **Saturday, 30<sup>th</sup> January, 2021** to  
consider and approve, the Un-audited  
Financial Results for the quarter ended 31<sup>st</sup>  
December, 2020.

For, Kusam Electrical  
Industries Limited **Sd/-**  
**Amruta Lokhande**  
Company Secretary &  
Compliance Officer  
**Place : Mumbai**  
**Date : 22<sup>nd</sup> January, 2021**

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given to the Public enlarge by  
our client, MRS. ANITA SUNAR, residing at Flat  
No.A/102, NG Canary, behind Maruti Suzuki  
Showroom, Hatkesh, Mira Road East,  
Thane:401 107, that our client hereby has  
disowned his elder son Arun Sunar from all her  
property and all her world for his alleged  
misconduct and threat to her life.  
Our clients through this Publication, hereby  
called upon the public enlarge that our client  
has disowned her elder son Arun Sunar from  
her life. Furthermore, our client hereby call upon  
that Mr. Arun Sunar will not participate in her  
funeral rites in the event of demise of our client.  
Moreover, Mr. Arun Sunar shall not inherit in any  
properties of our client in life time and  
elsewhere and shall not entitled for to the grant  
of any Probate to our client's will.  
Any person having any claim or right, title,  
interest or dealing or having any sort of  
transactions with Mr. Arun Sunar shall be  
treated as waived and/or abandoned and not  
binding on our client.  
**Sanjeev Mishra**  
Date: 23/01/2021 Advocate High Court, Mumbai  
Office No.C-7, Rashmi Drashant CHS, Mangal Nagar,  
GCC Club Mira Road (E), Thane: 401107.

विद्यार्थी सेवा संघ  
माझगाव ही संस्था  
गेली ३५ वर्ष शैक्षणिक,  
सामाजिक, आणि कला  
क्षेत्रात कार्य करत आहेत.  
या संस्थेचे प्रमुख सल्लागार  
हे छगन भुजबळ हे आहेत  
तर उपाध्यक्ष म्हणून आ.

**PUBLIC NOTICE**  
To know all the public at large that my  
client **MR. GANESH MEGHSHYAM BHAGAT** age 61 years address of **FLAT NO-A-203, HANUMANNAGAR CO-OP. HSG. SOC. LTD. , GODDEV FATAK ROAD, NEAR HANUMAN MANDIR, BHAYANDER (E), THANE - 401105, MAHARASHTRA** instructed me to publishing this notice, that the wife of my client late Mrs Gayatri Ganesh Bhagat died on 23-05-1996, Death Certificate Registration No.447 within jurisdiction of MBMC living behind my client along with one daughter and one son by name : 1) SWATI GANESH BHAGAT @ MRS SWATI NARENDRA RANE, age 29 years. 2) MR. SUBODH GANESH BHAGAT, age 28 years as only legal heirs.  
Late MRS. GAYATRI. GANESH BHAGAT of my clients wife was purchased the above said flat now after her death my client is trying to transfer above said property to his name and also took the NOC from the son and daughter. Those who have any objection or any legal interest, shares, legal rights in the above said properties or anybody have will, gift, lease, agreement of MRS GAYATRI GANESH BHAGAT in respect of above said properties, in that case submits their written objection with proper documents within 15 days from the publishing this notice in my office. The objection come afterward will not be considered in any manner.

**Sd/-**  
**MR.KANAI S BISWAS**  
(Advocate High Court)  
Flat No.L/001 Mansarovar Chs Ltd,  
Medityia Nagar Opp.Seven square  
Academy, Deepak Hospital lane,  
Bhayandar (E), Thane 401105.  
Mob: 8652879852  
**Place : Bhayandar Date : 23/01/2021**

**जाहीर सूचना**  
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **प्रफुल्लदेन भुवनाई ग्राह**, निवासी क्रम : ६०३-अलकापुरी कोहोसोलि, आकुली क्रम रोड, कांदिवली (पुं), मुंबई-४००१०१, महाराष्ट्र यांनी त्यांचा मुलगा हेमंग भुवनाई ग्राह यास त्यांच्या सर्व जंगम व स्वातंत्र्य मालमत्तेतून वेढखुल केले आहे आणि त्यांच्यासह त्यांचे सर्व संबंध तोडले आहे कारण त्याचे असामाजिक, अनेकीत वागणूक आणि गैर वर्तनामुळे त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत होते, जर कोणीही व्यक्ती त्यांच्यासह भुतकाळात किंवा विद्यमान स्थितीत किंवा भविष्यात कोणतेही आर्थिक किंवा सामाजिक व्यवहार करीत असल्यास किंवा संबंध देवत असल्यास त्यांनी ते त्यांच्या संपूर्णतः स्वतःच्या जोखिम व परिणामावर करावे आणि हेमंग भुवनाई ग्राह यांच्यासह जुने संबंध तोडल्याने त्यांच्या कोणत्याही आर्थिक किंवा अन्य व्यवहाराकरिता माझे अशील जबाबदार असणार नाहीत.

सहो / - **डॉ.पी. राठोड (वकील उच्च न्यायालय)**  
दुकान क्र. २४, अल्का विहार हॉटेल समोर, जुने न्युहो टांकिज कम्पाऊंड (डोनाईट केमिस्ट पुं), एस.व्ही. रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४.  
दिनांक: २३.०१.२०२१  
हॉबिका कटारिया कंपनी सचिव व सहाय अधिकारी  
दिनांक: २२.०१.२०२१  
ठिकाण: मुंबई

पंकज भुजबळ कार्यभार पाहत आहेत. गेली अनेक वर्षे आमची संस्था ही आदिवासी भागातील पाड्यांवर विविध वस्तूंचे वाटप करते आणि विविध कार्यक्रम

**जाहीर नोटीस**  
सर्व लोकांना या नोटीसद्वारे जाहीरपणे सूचित करण्यात येते की श्री. सुनिल गो. गर्द व इतर यांच्या मालकीची मोजे आयेर, ता. कल्याण आणि जि. ठाणे यांच्या हद्दीतील सर्व नं. ११/अ हिस्सा नं. १/१ बी यावरील अंबिका पॅलेस को अप्. हौ. सोसायटी लि. मधील सदनिका क्र. १२, तिसरा मजला, डी विंग, क्षेत्र ६५० फुट. यांचे बाबत खालिल वर्णन केलेले मुळ दस्त हे गहाळ झालेले आहेत.

**दस्तावे वर्णन**  
१) दि. १०/०१/१९८५ रोजी मे. अंबिका डेव्हलपर्स आणि श्रीम. प्रभा हरी गाडगील यांच्या मध्ये करण्यात आलेला करारनामा दस्त अनु. क्र. कलन/१४३/१९८५ दि. ११/०१/१९८५ व नोंदणी पावती. तरी सदर वर्णन केलेले दस्तावी मुळप्रत कोणताही सापडल्यास त्याचा गैरवापर न करता खालील नमुद पत्त्यावर सदर जाहीर नोटीस प्रसिध्द केल्यापासून ७ दिवसांत आणून देणे किंवा त्यासंबंधित काही हरकत नोंदविणे. अन्यथा नंतर आल्या हरकतीची दखल घेतली जाणार नाही आणि माझे अशिल पंजाब नॅशनल बँक सदर मिळकत गहाण श्री. सुनिल गो. गर्द व इतर यांना कर्ज पुरवठा करतील यांची नोंद घ्यावी.

**अॅड. किरण क.धलपे**  
पत्ता: ऑफिस २०४, दुसरा मजला, श्री.यश को.ऑप.हौ.लि. रेव्हे स्टेन्शनच्या जवळ, संजीवीनी हॉलच्या बाजूला, बदलापूर (पुं). ता. अंबेस्नाथ जि. ठाणे

**PUBLIC NOTICE**  
Notice is given on behalf of my client **MRS. SHEHNAZ BIBI MOHAMMED ZADA KHAN**, That the Property as more particularly describe in the Schedule hereunder, which is held by **LATE. MOHAMED ZADA BAJODE KHAN (died on 15.05.2009)** leaving behind him the following surviving legal heirs:

Sr.No.	Name of the Legal heir	Relation with Deceased
1	Shehnaz Bibi Wd/o. Mohammed Zada Khan	Wife
2	Shahida W/o Shehbaz Shaikh D/o Mohammed Zada Khan	Daughter
3	Mohammed Imran S/o Mohammed Zada Khan	Son
4	Zahida W/o Shaikat Ali Khan D/o Mohammed Zada Khan	Daughter
5	Mohammed Ejaz S/o Mohammed Zada Khan	Son

It is hereby given to the Public Notice that my client **MRS. SHEHNAZ BIBI MOHAMMED ZADA KHAN** being the legal heir / representative and next to kin of the deceased is willing to sell the said property to Mrs. Noorjahan Ayyub Sirkot, more particularly described in the schedule hereunder written. Therefore any person's having any claim in respect of the above referred property or there after by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub-tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust right of prescription or pre-emption or under any Agreement or other disposition or under any decree, order or Award otherwise claiming, howsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned Advocate Mr. N. A. Patel (Mob: 9869 428 278) at Office No. 13, Building No. 4, Darul Falah Colony, Kausa, Mumbra, Thane - 400612. within a period of 14 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person's will deemed to have been waived and /or abandoned.

**SCHEDULE**  
All that piece and parcel of Flat No. A-603,6th Floor, Blue Star Co-operative Housing Society Ltd., Nathani Complex, Near Millennium Hospital, Kausa, Dist. Thane - 400612, admeasuring area 805 sq.ft. (built-up), land bearing Survey No. 109, Hissa No. 1 at Village : Kausa, Tal. & Dist. Thane, within the limits of Thane Municipal Corporation and in the Registration District and Sub-District Thane.

**Sd/-**  
**N.A. PATEL**  
**Date: 23/01/2021**

िंचे आयोजन देखील करते वर्षी आमच्या संस्थेचे या माध्यमातून आदिवासी सल्लागार छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आमही करत असतो, अशी माहिती या संस्थेचे अध्यक्ष दहावी सराव परीक्षा, सुरेश शिवलकर आणि शैक्षणिक साहित्य वाटप उपाध्यक्ष पंकज भुजबळ असे काम देखील प्रत्येक यांनी दिली.

**PUBLIC NOTICE**  
NOTICE is hereby given to the general public at large that my client **MR. ABUL KADAR BUDHAN SHAIKH** has purchased from 1. MR. ISMAIL AYYUB SAYYED, 2. MR. ZUBER AYUB SAYYED, the Room no. KEG-D-456-1/2, Gulab Paniwala Chawl, Near Noor Masjid, Gaondevi, Dongri, Cama Road, Andheri West, Mumbai 400058, consisting of Ground+Upper Floor, Admeasuring 300 Sq/ft, Plot Bearing Survey No.92, C.T.S. No. 249(pt.) of Village Andheri, Taluka Andheri, in the registration District of Mumbai city and Mumbai suburban District and within the limits of the K/West ward of the Municipal Corporation of Greater Mumbai.  
Any/ All person/s and/ or Financial Institution/s having, claiming any right, title, benefit and/ or interest whatsoever in respect of the above mentioned flat, by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, possession, inheritance, lien, easement, bequest or otherwise howsoever, is/ are hereby required to make the same known in writing, along with notarized true copies of all documents in support of the claim to and at the office of the Advocate, MR. MOHAMMAD NASEEM SHAIKH, having address at 132, 1st floor, pearl plaza, opp. Railway station, Near McDonalds, Andheri West, Mumbai 400 058, within a period of 14 days from the date of publication hereof, failing which all such claims, rights, title, benefits and/ or interest if any, considered to have been waived and/ or abandoned without any further notice.  
**Place : Mumbai Date : 23-01-2021**

**PUBLIC NOTICE**  
Notice is given on behalf of my client **MRS. SHEHNAZ BIBI MOHAMMED ZADA KHAN**, That the Property as more particularly describe in the Schedule hereunder, which is held by **LATE. MOHAMED ZADA BAJODE KHAN (died on 15.05.2009)** leaving behind him the following surviving legal heirs:

Sr.No.	Name of the Legal heir	Relation with Deceased
1	Shehnaz Bibi Wd/o. Mohammed Zada Khan	Wife
2	Shahida W/o Shehbaz Shaikh D/o Mohammed Zada Khan	Daughter
3	Mohammed Imran S/o Mohammed Zada Khan	Son
4	Zahida W/o Shaikat Ali Khan D/o Mohammed Zada Khan	Daughter
5	Mohammed Ejaz S/o Mohammed Zada Khan	Son

It is hereby given to the Public Notice that my client **MRS. SHEHNAZ BIBI MOHAMMED ZADA KHAN** being the legal heir / representative and next to kin of the deceased is willing to sell the said property to Mrs. Noorjahan Ayyub Sirkot, more particularly described in the schedule hereunder written. Therefore any person's having any claim in respect of the above referred property or there after by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub-tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust right of prescription or pre-emption or under any Agreement or other disposition or under any decree, order or Award otherwise claiming, howsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned Advocate Mr. N. A. Patel (Mob: 9869 428 278) at Office No. 13, Building No. 4, Darul Falah Colony, Kausa, Mumbra, Thane - 400612. within a period of 14 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person's will deemed to have been waived and /or abandoned.

**SCHEDULE**  
All that piece and parcel of Flat No. A-603,6th Floor, Blue Star Co-operative Housing Society Ltd., Nathani Complex, Near Millennium Hospital, Kausa, Dist. Thane - 400612, admeasuring area 805 sq.ft. (built-up), land bearing Survey No. 109, Hissa No. 1 at Village : Kausa, Tal. & Dist. Thane, within the limits of Thane Municipal Corporation and in the Registration District and Sub-District Thane.

**Sd/-**  
**N.A. PATEL**  
**Date: 23/01/2021**

पश्चिम रेल्वे  
३ विशेष गाड्या  
चालविणार अहमदाबाद - पुणे व  
भूज - पुणे दरम्यान

गाडी क्र.	प्रारंभिक स्थानक व गंतव्य स्थानक	प्रारंभिक दिनांक	सेवांचे दिवस	प्रस्थान	आगमन
०१०४९	अहमदाबाद - पुणे	दि. २४.०१.२०२१ पासून	रविवार	२०.२० वा.	०७.४० वा. (दुसऱ्या दिवशी)
०१०५०	पुणे - अहमदाबाद	दि. २३.०१.२०२१ पासून	शनिवार	२०.१० वा.	०७.३० वा. (दुसऱ्या दिवशी)
थांबे : नाडियाद जं., आनंद जं., वडोदरा जं., भरुच जं., सुरत, नवसारी, वापी, वसई रोड, भिवंडी रोड, कल्याण जं. व लोणावळा स्टेशन - दोन्ही दिशांना.					
गाडी क्र. ०१०५० ला डहाणू रोड व वलसाड स्टेशन येथे अतिरिक्त थांबे असतील.					
रचना : एसी २ टीयर, एसी ३ टीयर, शयनयान श्रेणी व द्वितीय श्रेणी आसनव्यवस्थेचे डबे					

गाडी क्र.	प्रारंभिक स्थानक व गंतव्य स्थानक	प्रारंभिक दिनांक	सेवांचे दिवस	प्रस्थान	आगमन
०१०९५	अहमदाबाद - पुणे	दि. २८.०१.२०२१ पासून	गुरुवार	२०.२० वा.	०७.३५ वा. (दुसऱ्या दिवशी)
०१०९६	पुणे - अहमदाबाद	दि. २७.०१.२०२१ पासून	बुधवार	२०.१० वा.	०७.३० वा. (दुसऱ्या दिवशी)

थांबे : नाडियाद जं., आनंद जं., वडोदरा जं., भरुच जं., सुरत, नवसारी, वलसाड, वापी, डहाणू रोड, वसई रोड, भिवंडी रोड, कल्याण जं., कर्जत व लोणावळा स्टेशन - दोन्ही दिशांना.					
गाडी क्र. ०१०९५ ला शिवाजी नगर स्टेशन येथे अतिरिक्त थांबा असेल.					
रचना : एसी २ टीयर, एसी ३ टीयर, शयनयान श्रेणी व द्वितीय श्रेणी आसनव्यवस्थेचे डबे					

गाडी क्र.	प्रारंभिक स्थानक व गंतव्य स्थानक	प्रारंभिक दिनांक	सेवांचे दिवस	प्रस्थान	आगमन
०११११	भूज - पुणे	दि. २७.०१.२०२१ पासून	बुधवार	१३.२५ वा.	०७.३५ वा. (दुसऱ्या दिवशी)
०१११२	पुणे - भूज	दि. २५.०१.२०२१ पासून	सोमवार	२०.१० वा.	१४.३० वा. (दुसऱ्या दिवशी)

थांबे : अंजार, अदीपूर जं., गांधीधाम जं., भवाऊ, सामाखियाली जं., धांगंधा, विरमगाम जं., अहमदाबाद जं., नाडियाद जं., आनंद जं., वडोदरा जं., भरुच जं., सुरत, नवसारी, वलसाड, वापी, वसई रोड, भिवंडी रोड, कल्याण जं., कर्जत व लोणावळा स्टेशन- दोन्ही दिशांना.					
गाडी क्र. ०११११ ला शिवाजी नगर स्टेशन येथे व गाडी क्र. ०१११२ ला डहाणू रोड व मणिनगर स्टेशन येथे अतिरिक्त थांबे असतील.					
रचना : एसी २ टीयर, एसी ३ टीयर, शयनयान श्रेणी व द्वितीय श्रेणी आसनव्यवस्थेचे डबे					




पश्चिम रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या गाड्यांचा तपशील					
गाडी क्र.	प्रारंभिक स्थानक व गंतव्य स्थानक	प्रारंभिक दिनांक	सेवांचे दिवस	प्रस्थान	आगमन
०१०८९	भगत की कोठी - पुणे	दि. २६.०१.२०२१ पासून	मंगळवार	१२.१५ वा.	०७.३५ वा. (दुसऱ्या दिवशी)
०१०९०	पुणे - भगत की कोठी	दि. २४.०१.२०२१ पासून	रविवार	२०.१० वा.	१६.०० वा. (दुसऱ्या दिवशी)
थांबे : लुनी जं., पाली मारवाड, मारवाड जं., फालना, अबू रोड, पालनपूर जं., मेहसाणा जं., अहमदाबाद जं., नाडियाद जं., आनंद जं., वडोदरा जं., भरुच जं., सुरत, नवसारी, वलसाड, वापी, डहाणू रोड, वसई रोड, भिवंडी रोड, कल्याण जं., कर्जत व लोणावळा स्टेशन- दोन्ही दिशांना.					
गाडी क्र. ०१०८९ ला शिवाजी नगर स्टेशन येथे व गाडी क्र. ०१०९० ला मणिनगर स्टेशन येथे अतिरिक्त थांबे असतील.					
रचना : एसी २ टीयर, एसी ३ टीयर, शयनयान श्रेणी व द्वितीय श्रेणी आसनव्यवस्थेचे डबे					

**थांबांसंदर्भातील विस्तृत वेळानकरिता कृपया [www.enquiry.indianrail.gov.in](http://www.enquiry.indianrail.gov.in) येथे भेट द्यावी.**

निश्चित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवेश करता येईल.

प्रवाशांनी कृपया गाडीत प्रवेश करतवेळी, प्रवास करतवेळी व गंतव्य स्थानी पोहोचल्यावर कोविड - १९ शी संबंधित सर्व निकष, एसओपीज यांचे पालन करावे.

गाडी क्र. ०१०४९ कर्तावाची बुकिंग दि. २३ जानेवारी, २०२१ पासून आणि गाडी क्र. ०१०९५ व ०११११ कर्तावाची बुकिंग दि. २५ जानेवारी, २०२१ पासून निर्दिष्ट पीआरएस कार्डनेस व आयआरसीटीसी वेबसाइटवर खुली होत आहे. वरील गाडी पूर्णतः आरक्षित गाडी म्हणून चालविण्यात येईल.

**पश्चिम रेल्वे**  
[www.wr.indianrailways.gov.in](http://www.wr.indianrailways.gov.in)  
आम्हाला लाईक करा  facebook.com/WesternRly  
आम्हाला फॉलो करा  twitter.com/WesternRly

सर्व आरक्षित तिकिटांकरिता कृपया ओळखीचा पुरावा सोबत बाळगा.

मुंबई लक्षदीप

**CINEVISTA**  
L I M I T E D  
Regd. Office: Plot No. 1, L.B.S. Marg, Gandhinagar, Kanjurmarg (W), Mumbai-400078  
**NOTICE**  
Notice is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, the 13<sup>th</sup> day of February, 2021 at 2:00p.m. at the registered office of the Company to consider, inter alia, and take on record the Standalone & Consolidated Audited Financial Results for the quarter ended 31<sup>st</sup> December, 2020.  
This intimation will also be made available on the website of the Company [www.cinevistaas.com](http://www.cinevistaas.com) and on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)  
By order of the Board  
For **Cinevista Limited** **Sd/-**  
**Kilpa M. Goradia**  
Company Secretary  
**Place : Mumbai**  
**Date : 22<sup>nd</sup> January, 2021**

**मेटल लिंक अलायज लिमिटेड**  
**लिलाव विक्री सूचना**  
इन्सॉल्व्हन्सी अँड बँकप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (लिक्विडेशन प्रोसेस) रेग्युलेशन, २०१६ च्या नियम ३३ महान्विता इन्सॉल्वन्सी अँड बँकप्टसी कोड २०१६ चे कसम ३५(१)(एक) अन्वये सर्वसामान्य जनतेस सूचित करण्यात येत आहे की, खाली नमुदप्रमाणे खाली दिलेल्या मालमत्तेचा ई-लिलाव संचालित केला जाईल.

अ. क्र.	मालमत्ता	ठिकाण व पत्ता	प्रारंभिक मूल्य (₹. लाख)	इशे (₹. लाख)
१	अ. विड टराईन जनेटर्स- मॉडेल एस६४, जमीन क्षेत्र ०.८ हेक्टर (झिन्ता १.२५ एसडब्ल्यू)	विड मिल क्र.के-२५८, गट क्र.७६/वी, १२१/२, ठिकाण ब्राह्मणेवेल, गाव अमखेल, ता. साकरी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.	४५.००	४.५०

सर्व ठिकाणांकरिता निरीक्षण तारीख व वेळ: २३.०१.२०२१ ते ०६.०२.२०२१ रोजी स.११.०० ते सार्य.५.३०वा.

सहभागी होण्यास विनंती पत्र/केवायसी/इशे पुरावा सादर करण्याची तारीख व वेळ: परिपामपत्र/त्यांचे अधिकृत अधिकारी यांच्याकडे ०८.०२.२०२१ रोजी सार्य.६.००वा. पर्यंत.

ई-लिलावाची तारीख व वेळ: ०८.०२.२०२१ रोजी दु.३.०० ते सार्य.५.०० पर्यंत.

उपरोक्त मालमत्तेचे वास्तविक ताबा कंपनीचे परिपामपत्राच्या श्रमतेत खालील स्वाक्षरीकऱ्यांकडे आहे. खेदीदारास वैधानिक देखरे/कोणतीही संस्थाकडे देय कर व प्राप्तीक आणि इतर शुल्क वा व्यतिरिक्त मुद्रांक शुल्क, हस्तांतरण शुल्क भरावे लागेल. यशस्वी बोलीदाराचे आरक्षित मूल्य रकमेतून कोणतीही टीडीएस वजा करू नये. मान्य दानुसार जीएसटी लागू असेल.

इसारा रकम परिपामपत्रातील मेटल लिंक अर्लीवज लिमिटेड यांच्या नावे मुंबई येथे देय भनाकरी स्वरूपात किंवा मेटल लिंक अर्लीवज लिमिटेड, परिपामपत्रात-खाते क्र.३८०४९१९०९६६ खात्यात एसबीआय, एसएसई बँकेने क्लिंकेमेनत वाढावा, आयएफएससी कोड-एसबीआयएन०११६८८ मध्ये जमा करावी.

पुढील कोणत्याही माहितीकरिता बोलीदारांनी संपर्क: श्री. अनुराग कुमार सिन्हा +९१-९८२८५६११६६, ई-मेल: [aksinhaip3@gmail.com](mailto:aksinhaip3@gmail.com).

ई-लिलाव करे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे आहे या तत्वावर ऑनलाईन संचालित केला जाईल. नवसाईटल: [www.auctionfocus.in](http://www.auctionfocus.in) सर हेल्पलाईन क्र. ९०१६६४१८४८८, ई-मेल: [support@auctionfocus.in](mailto:support@auctionfocus.in) या परिपामपत्राचे मान्यप्राप्त सेवा पुरवठादार यांच्या मार्फत लिलाव संचालित केला जाईल.

ऑनलाईन ई-लिलाव सत्रात, बोधणा पत्र आणि ऑनलाईन लिलावाच्या सर्वसाधारण नियम व अटी समाविष्ट ई-लिलाव निविदा दस्तावेज [www.auctionfocus.in](http://www.auctionfocus.in) वेबसाईटवर उपलब्ध आहेत जे आवश्यकता असल्यास वेळोवेळी अद्यावत/सुधारित केले जातील.

खालील स्वाक्षरीकऱ्यांच्या ज्ञात माहिती आणि ज्ञानामुल्य मालमत्तेवर कोणतेही अधिकार नाही. तथापि लिलावाकरिता डेव्हन्यात आलेल्या मालमत्तेवर अतिमार्सदमत इच्छुक बोलीदारांनी स्वतःहून स्वतंत्र चौकशी करून घ्यावी. सदर लिलाव जाहिरात खालील स्वाक्षरीकऱ्यांचे कोणतीही प्रस्तुतीकरण किंवा वचनबद्धता देत नाही. यापुढे कंपनीचे मान्यता विक्रीकरिता कोणत्याही प्रकारे माहितीपत्रक किंवा प्रस्ताव दस्तावेज किंवा विक्री प्रस्तावाचे पत्र म्हणून समजण्यात येऊ नये. कोणतेही तृतीय पक्षकार दावा/अधिकार/दिके याकरिता खालील स्वाक्षरीकरिता जबाबदार असणार नाहीत. लिलावाच्या इतर नियम व अटी [www.auctionfocus.in](http://www.auctionfocus.in) वेबसाईटवर प्रकाशित केल्या आहेत.

सहो / -  
ठिकाण : मुंबई  
दिनांक : २३.०१.२०२१



**SVP GLOBAL VENTURES LTD.**  
CIN: L17290MH1982PLC026358  
Regd. Off.: 97, Maker Tower 'F', Cuffe Parade, Mumbai- 400005, Maharashtra, India  
TEL: 022-40290011 | E-mail: [contact@pittie.com](mailto:contact@pittie.com); Website: [www.svpglobal.co.in](http://www.svpglobal.co.in)  
**ONE OF INDIA'S LARGEST MANUFACTURERS AND EXPORTERS OF COTTON AND SYNTHETIC YARN**

Extract of The Standalone and Consolidated Un-audited Financial Results For the Quarter and Nine Months Ended 31st December, 2020

Sr. No.	Particulars	(Rs in Lakhs)		
		Consolidated		
		Quarter Ended	Corresponding Quarter Ended	Nine Months Ended
		31.12.2020	31.12.2019	31.12.2020
		Un-audited	Un-audited	Un-audited
1	Total Income from operations	37916.7	41148.32	85124.82
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3328.72	2755.08	-1340.58
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3328.72	2755.08	-1340.58
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3328.72	2471.94	-1340.58
5	Total Comprehensive Income for the period	3328.72	2471.94	-1340.58
5	Equity Share Capital	1265.00	1265.00	1265.00
5	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of previous year	83925.59	61304.52	83925.59
6	Earnings Per Share (of 10/- each) for			
	(i) Basic and Diluted before extraordinary item (Rs.)	26.31	19.54	-10.60
	(ii) Basic and Diluted after extraordinary item (Rs.)	26.31	19.54	-10.60